

महाराष्ट्र विधानपरिषद

तिसरे (पावसाळी) अधिवेशन, २०१७

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

साकोली (जि.भंडारा) तहसील कार्यालयाची नविन इमारतीचे बांधकाम
जुन्या जागेवर बांधण्याबाबत

(१) २५७८ (२४-१२-२०१४) प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा
खुलासा करतील काय :-

(१) साकोली (जि.भंडारा) तहसील कार्यालयाची नविन इमारतीचे बांधकाम हे मागील जुन्या
जागेवर तहसील कार्यालयासाठी जागा होत नाही म्हणून गट क्र. ३२४/२४० गडकुंमली रोडवर
तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरु केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील नवीन तहसील कार्यालयाचे ठिकाण हे जनतेच्या हिताचे नसल्याने
याबाबत आंदोलन करण्याचे निवेदन दिनांक २३ एप्रिल, २०१२ रोजी श्री. हेमंत भारध्वज यासह
१५० अधिकाऱ्यांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा यांना दिले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त नविन जागेवरील बांधकाम थांबविण्यासह जुन्याच ठिकाणी तहसील
कार्यालय बांधण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१६-०६-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) दिनांक २३ मे, २०१२ रोजी निवेदन प्राप्त झाले आहे.

(३) तहसील कार्यालयाची सध्याची इमारत ज्या ठिकाणी आहे ती जागा नवीन इमारत
बांधकाम करण्याकरीता मंजूर नकाशाप्रमाणे अपुरी पडत असल्याने त्या जागेवर नवीन
इमारतीचे बांधकाम करता येऊ शकत नाही. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे
बांधकाम नवीन जागेवर सुरु करण्यात आलेले असून इमारतीचे बांधकाम ९०% पूर्ण होवून
त्यावर रु. ११६.९७ लक्ष एवढा खर्च झाला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**वडकी (जि.यवतमाळ) येथे शेती उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाकडून
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबाबत**

(२) ११४५१ (२१-१२-२०१५) श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई
जगताप : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वडकी (जि.यवतमाळ) येथे शेती उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन होत नाही. वरिष्ठ अधिकारी कृषी सहाय्यकांकडून मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पारंपारिक पध्दतीनेच लागवड करून उत्पादन घ्यावे लागत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी सहाय्यकांनी मुख्यालयात उपस्थित राहण्याबाबत आदेश देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. पांडुरंग फुंडकर (१२-०६-२०१७) : (१) वडकी, जि.यवतमाळ येथील कृषि सहाय्यक यांनी शेतकऱ्यांना ब्राँड बेड फरो (बीबीएफ) तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन केले असून, शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष कापूस, तूर, सोयाबीन या पिकावरील रोग व कीड नियंत्रणासंदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी, कृषि सहाय्यकांकडून मार्गदर्शन मिळत नाही, ही बाब खरी नाही.

(२) कृषि फलोत्पादन व मदुसंधारण विभागातील विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी अधिकारी आणि क्षेत्रीयस्तरावरील कर्मचारी यांनी क्षेत्रात/कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कृषि आयुक्तालयाच्या दिनांक ०८/०३/२०१६ च्या परिपत्रकान्वये सुचित करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील मंडळ अधिकारी तलाठ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देण्याबाबत

(३) १८९९० (२७-०४-२०१६) श्री.खवाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर : सन्माननीय
महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील मंडळ अधिकारी व तलाठी यांना संगणकाचे अपुरे ज्ञान असल्याने राज्यभरात फेरफारीची कामे प्रलंबित असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यभरातील फेरफारीची प्रलंबित कामे तातडीने व्हावीत म्हणून मंडळ अधिकारी व तलाठी यांना संगणकाचे प्रशिक्षण देऊन प्रलंबित कामे करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१२-०६-२०१७) : (१), (२) व (३) भूमि अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी औरंगाबाद येथे फेब्रुवारी, २०१३ मध्ये ६७९ व जून, २०१५ मध्ये ५०१ असे मिळून सर्व जिल्ह्यातील ११८० मास्टर ट्रेनर यांना ई-फेरफार आज्ञावलीचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

त्यामध्ये उपजिल्हाधिकारी (डी.डी.ई) नायब तहसिलदार (डी.बी.ए.) मंडळ अधिकारी व तलाठी यांचा समावेश असून या मास्टर ट्रेनर्सच्या मदतीने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांनी सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना ई फेरफार आज्ञावलीचे प्रशिक्षण दिलेले आहे.

तसेच राज्य स्तरावर जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख यांच्या कार्यालयात २९१ तलाठी व मंडळ अधिकारी यांना दिनांक ०६/०६/२०१६ रोजी ई फेरफार आज्ञावलीमधील 'एडीट मॉड्यूल' च्या वापराचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांच्या मदतीने जिल्हास्तरावर सर्व तलाठी / मंडळ अधिकारी यांना एडीट मॉड्यूलच्या वापराचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे येथे डाटा बेस अॅडमिनिस्ट्रेटर (DBA) व सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेटर यांची नियुक्ती करण्यात आली असून ई-फेरफार आज्ञावलीच्या अंमलबजावणीमध्ये तलाठी व मंडळ अधिकारी यांना काही अडचणी आल्यास त्या सर्व अडचणी तात्काळ दूर करण्याच्यादृष्टीने जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख, पुणे कार्यालयात प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र ई-फेरफार मदत कक्ष कार्यान्वित केलेला आहे. तसेच राज्यातील सर्व जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी व डिस्ट्रिक्ट डोमेप एक्सपर्ट यांना ई-फेरफार आज्ञावली सपोर्ट बाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

विंचूर (ता.निफाड, जि.नाशिक) एम.आय.डी.सी मध्ये कृषीपुरक व

अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी परवानगी मिळणेबाबत

(४) १९३८३ (१६-०८-२०१६) श्री.जयवंतराव जाधव : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विंचूर (ता.निफाड, जि.नाशिक) एम.आय.डी.सी.मध्ये कृषीपुरक व अन्नप्रक्रिया उद्योगधंद्यासाठी परवानगी मिळणेकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे मागणी केलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कृषीपुरक व अन्नप्रक्रिया उद्योगांकरिता एकत्रित सुविधा मिळावी याकरिता विंचूर वाईन पार्क मध्ये २०० एकर जागा उपलब्ध करून देण्याबाबत दिनांक १६ जानेवारी, २०१५ रोजी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व निमा ई.औद्योगिक संघटनांनी मा.उद्योग मंत्री याचेकडे मागणी केली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. सुभाष देसाई (१६-०६-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व निमा या औद्योगिक संघटनांनी विंचूर वाईनपार्कमध्ये २०० एकर जागेची मागणी केल्यासंबंधीची बाब निदर्शनास आलेली नाही. तथापि विंचूर औद्योगिक क्षेत्रामध्ये महामंडळाच्या ताब्यात १३३.९९ हे. आर क्षेत्र असून यामध्ये टप्पा क्र. १ मधील १८.९९ हे . आर व टप्पा क्र. २ मधील ६५.०८ हे. आर क्षेत्रावरील सर्व भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच टप्पा क्र. ३ मध्ये ५० हे. आर क्षेत्र विकसित करण्यात आलेले असून यामधील १० हे. आर क्षेत्र वाईन उद्योगाकरिता वाटप करण्यात आले

आहे. उर्वरीत ४० हे.आर क्षेत्रामध्ये वाईन उद्योगास मागणी नसल्याने स्थानिक लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार ४० हे.आर क्षेत्रावर वाईन प्रकल्पाशिवाय अन्न प्रक्रिया उद्योग या प्रकल्पाकरीता भूखंड वाटप करण्याचा निर्णय महामंडळाने दिनांक ०२/०९/२०१५ रोजी घेतला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील युवकांच्या कल्याणाबाबतचे युवा धोरणाची
प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत**

(५) १९४५२ (२३-०८-२०१६) **अॅड.निरंजन डावखरे** : तारांकित प्रश्न क्रमांक १४९९० ला दिनांक २२ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय **युवक कल्याण मंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील युवकांच्या कल्याणाबाबतचे युवा धोरण दिनांक १४ जून, २०१२ रोजी शासनाने जाहीर केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर युवा धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्यामुळे, त्यासाठी दिनांक ५ मार्च, २०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये शासनाने मध्यावधी युवा धोरण आढावा समिती स्थापन केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्यादरम्यान ४ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही प्रस्तुत समितीची अद्याप एकही बैठक झाली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, युवा धोरणाची अंमलबजावणी करणे गरजेचे असताना मध्यावधी युवा धोरण आढावा समितीची अद्याप एकही बैठक आयोजित न करण्याची कारणे काय व त्यास जबाबदार कोण आहे,

(५) तसेच त्यानुषंगाने युवा धोरण राबविणे संदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे (२८-०६-२०१७) : (१) व (२) होय.

(३), (४) व (५) मध्यावधी युवा धोरण आढावा समितीच्या बैठक दिनांक १५ डिसेंबर, २०१६ रोजी नागपूर येथे संपन्न झाली. सदर बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

**पुणे महानगरपालिका आयुक्तांनी जाहिरातीतून महापालिकेला
मिळणारे शुल्क रद्द केल्याबाबत**

(६) २०३९९ (२३-०८-२०१६) **श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त** : सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आयुक्त, महानगरपालिका पुणे, यांनी स्थायी समितीला विश्वासात न घेता बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांवर केल्या जाणाऱ्या जाहिरातीतून महापालिकेला मिळणारे शुल्क रद्द केल्यामुळे महानगरपालिकेचे सुमारे ४५ ते ५० कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने चौकशी करून सदर शुल्क माफीचा निर्णय रद्द करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०६-२०१७) : (१) व (२) अंशतः खरे आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या शेड्युल्ड (ड) प्रकरण ११ मधील २ (ड) तसेच कलम २४५ (३) (ब) अन्वये शुल्क आकारण्याची तरतुद लागू होत नसल्याने पुणे महानगरपालिकेने शुल्क रद्द करण्याबाबत निर्णय घेतला होता. तथापि, सद्यःस्थितीत महानगरपालिकेकडून शहर हद्दीतील खाजगी जागेत उभारण्यात येणाऱ्या जाहिरात फलकास शुल्क आकारण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

वसई-विरार, नालासोपारा (जि.पालघर) परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याबाबत

(७) २०६३४ (२३-०८-२०१६) श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई, विरार, नालासोपारा (जि.पालघर) या परिसरातील तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याचे हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत असून नागरिकांच्या अडचणीचा फायदा घेत पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या खासगी कंपनी आणि टँकर चालकांनी पाण्याच्या दरात भरमसाठ वाढ केली असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०६-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) वसई-विरार शहर महानगरपालिकेस सर्व स्रोतातून एकूण १३० द.ल.ली पाणीपुरवठा होत असून लोकसंख्येच्या मानांकापासून होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असून महानगरपालिकेस ९२ द.ल.ली प्रतिदिन पाण्याची तूट आहे. गतवर्षी झालेले अपुरे पर्जन्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे पुर्ण क्षमतेने भरलेली नसल्याने उपलब्ध पाण्याचे माहे जून, २०१६ अखेर पर्यंत नियोजन होण्यासाठी एक दिवस आड पाणीपुरवठा शहरात करण्यात आला होता.

वसई-विरार शहर महानगरपालिकेने खालीलप्रमाणे पाणीटंचाईसाठी उपाययोजना केल्या आहेत :-

- टंचाई सदृश्य भागात महानगरपालिकेच्या वार्षिक मंजूर ठेकेदारामार्फत आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा केलेला आहे.
- तसेच कायम स्वरुपी टंचाई दूर करणेकरिता महाराष्ट्र शासनाचा नगरोत्थान योजने अंतर्गत वाढीव १०० द.ल.ली योजनेचे काम प्रगती पथावर आहे.
- तसेच वितरण व्यवस्था मजबुतीकरण प्रकल्प मंजूर करण्यात आला असून निविदा प्रक्रिया सुरु आहे. या प्रमाणे योजनांची कामे पुर्ण झाल्यानंतर महानगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्यात सुधारणा होणे अपेक्षित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात खरेदी दस्त झाल्यानंतर तात्काळ उतारा व सातबारा देण्यासाठी सुरु केलेल्या

ई-फेरफारच्या नोंदीसाठी सर्व्हरची क्षमता अपुरी पडत असल्याबाबत

(८) २०७०१ (१६-०८-२०१६) श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात खरेदी दस्त झाल्यानंतर तात्काळ उतारा व सातबारा देण्यासाठी सुरु केलेल्या ई-फेरफारच्या नोंदीसाठी सर्व्हरची क्षमता अपुरी पडत असल्याने फेरफार व सातबारा उतारण्यामध्ये मोठ्या चूका होत असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या चुकांच्या दुरुस्तीसाठी एनआयसीने तयार केलेले नवे पाईट मॉज्यूल सर्व तहसिल कार्यालयांना देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१८-०५-२०१७) : (१) व (२) ई-फेरफार कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध सर्व्हरची क्षमता अपुरी पडत असल्याने राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र, पुणे यांच्या सल्ल्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत मे-२०१६ मध्ये स्टेट डेटा सेंटर, मुंबई येथे नविन हार्डवेअर स्थापित करण्यात आले असून स्टेट डेटा सेंटर मधील तीनही सर्व्हरचा RAM वाढविण्याची कार्यवाही माहिती व तंत्रज्ञान विभागाने केलेली आहे. या उपरान्त सर्व्हर विषयक येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक महसूल विभागासाठी स्वतंत्र डाटा बेस सर्व्हर व प्रत्येक जिल्ह्याकरीता स्वतंत्र वेब सर्व्हर ऑक्टोबर, २०१६ मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

संगणकीकृत गा.न.नं. ७/१२ मधील डाटा एन्ट्री व डाटा कन्व्हर्जनच्या चुका दुरुस्त करून हस्तलिखित व संगणकीकृत अधिकार अभिलेख तंतोतंत जुळविण्यासाठी सर्व कार्यालयांना एडिट मोड्युलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात पोलीस कोठडीत कैद्यांचे होणारे मृत्यू रोखण्याबाबत

(९) २०८८३ (२३-०८-२०१६) श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.आनंदराव पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक १५९१५ ला दिनांक ६ एप्रिल, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात पोलीस कोठडीत सन २००५ ते २०१४ या दहा वर्षांच्या कालावधीत २४८ कैद्यांचा मृत्यू झाला असल्याची नोंद माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पोलीस कोठडीत कैद्यांचे होणारे मृत्यू रोखण्याबाबत शासनाने त्रिसदस्यीय समिती नेमली होती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर समितीने सुचविलेल्या शिफारशींवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (१९-०६-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) सदर समितीने सुचविलेल्या शिफारशीस अनुसरून पोलीस कोठडीतील पोलिसांच्या ताब्यातील आरोपीची देखभाल, पोलीस कोठडीतील मृत्यूच्या/आत्महत्येच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजना व घ्यावयाची दक्षता, तसेच पोलीस कोठडीमध्ये मृत्यू पावलेल्या कैद्यांची प्रकरणे हाताळण्यासंदर्भात अवलंबावयाची कार्यपध्दती इ. संदर्भात विविध परिपत्रकान्वये वेळोवेळी विस्तृत सूचना निर्गमित केल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

आंतरराष्ट्रीयस्तरावर चमक दाखविणाऱ्या खेळाडूंना

शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याबाबत

(१०) २१५०४ (२३-०८-२०१६) अॅड.राहुल नार्वेकर, श्री.किरण पावसकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.खवाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आंतरराष्ट्रीयस्तरावर चमक दाखविणाऱ्या खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांमध्ये त्वरीत संधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी योजना शासनाने केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या योजनेपासून अनेक नामवंत खेळाडू गेली दोन तीन वर्षे या संधीपासून वंचितच आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीयस्तरावर चमक दाखविणाऱ्या खेळाडूंना प्राथम्याने शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२८-०६-२०१७) : (१) होय.

(२) व (३) राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासनसेवेत थेट नियुक्ती मिळण्याकरीता सन २०१५-१६ पर्यंत प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून पात्र खेळाडूंची, संबंधित प्रशासकीय विभागातील पदांवर, दिनांक २७/१२/२०१६ च्या शासन निर्णयान्वये निवड केली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात १९ लाख परिवार आणि ३५० छोट्या वाड्यावस्त्या आणि गावांमध्ये

वीज पोहोचलेली नसल्याने अंधारातच राहत असल्याबाबत

(११) २१९८८ (१६-०८-२०१६) श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील, श्री.संजय दत्त : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात १९ लाख परिवार आणि ३५० छोट्या वाड्यावस्त्या आणि गावांमध्ये वीज पोहोचलेली नसल्याने अंधारातच राहत असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले हे खरे आहे काय,

वि.प. ६ (८)

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार या भागांत अपारंपारिक स्त्रोतांद्वारे वीजनिर्मिती करून वीज पोहोचविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१७-०६-२०१७) : (१) राज्यात एकूण १८,७३,०८७ ग्रामीण परिवारांच्या वीज जोडण्याचे विद्युतीकरणाचे काम बाकी आहे. त्यापैकी १२,४८,४७४ ग्रामीण घरगुती वीज जोडण्याचे काम दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेतर्गत प्रस्तावित आहेत. उर्वरित ६,२४,६१३ वीज जोडणीचे काम जिल्हा नियोजन समिती योजने अंतर्गत टप्प्या टप्प्याने करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच राज्यात एकूण २९८ गावे आणि २०९३ वाडी/पाडे यांचे पारंपारिक पध्दतीने विद्युतीकरण करण्याचे काम बाकी आहे.

(२) घनदाट जंगल आणि डोंगराळ भाग असल्याकारणाने ज्या गावांचे विद्युतीकरण करणे शक्य नाही अशा गावांचे महाऊर्जामार्फत अपारंपारिक उर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

आडगाव (ता.एरंडोल, जि.जळगाव) येथील हुतात्मा स्मारकाच्या बांधकामातील आर्थिक गैरव्यवहाराबाबत

(१२) २३०९७ (२३-०८-२०१६) श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे आडगाव (ता.एरंडोल, जि.जळगाव) येथे बांधण्यात येत असलेल्या हुतात्मा स्मारकाच्या बांधकामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त तक्रारीची शासनाने चौकशी करून दोषीवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१७-०६-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) सदर कामाची अधीक्षक अभियंता, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, नाशिक यांचे स्तरावर चौकशी करण्यात आली असून, सदर कामात त्रुटी/अनियमितता आढळून आल्या आहेत. सदर कामात आढळून आलेल्या त्रुटी/ अनियमिततेस जबाबदार असलेले संबंधीत अधिकारी/कर्मचारी यांचेविरुद्ध त्यांचेकडून घडलेल्या अनियमिततेच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे परिवहन सेवेच्या लेखा परिक्षण अहवालातील आक्षेपाबाबत

(१३) २३५३० (०४-०१-२०१७) श्री.जयंत पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे परिवहन सेवेच्या लेखा परिक्षण अहवालात १११९ आक्षेप प्रलंबित आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ठाणे परिवहन सेवेच्या लेखा परिक्षणाच्या अहवालानुसार १९ कोटींची वसूली झाली नसून सदर सेवेत ३० कोटी ६४ लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, ठाणे परिवहन सेवेकडून पोलीस ग्रॅन्ट पोटी ४ कोटी ८१ लाख १२ हजार ४३९ रुपयांची येणी शिल्लक असून या रक्कमेची वसूली करण्यात आली आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०६-२०१७) : (१) हे खरे नाही.

सन १९८८-८९ ते २०१३-१४ व २०१४-१५ चे (प्रारूप आक्षेप) असे एकूण १३०९ आक्षेप ठाणे परिवहन सेवेच्या लेखा परिक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहेत.

(२) हे अंशतः खरे आहे.

परिवहन सेवेच्या लेखापरिक्षण अहवालावरून एकूण वसुलीबाबत खालील बाबी निदर्शनास येतात :-

अ.क्र.	एकूण वसुली रक्कम रु.	वसुली रक्कम रु.	शिल्लक रक्कम रु.
१	२४,०७,६३,०७०.५७	६,९७,१५,४१६.२५	१७,१०,४७,६५४.३२

तसेच या कालावधीत आर्थिक नुकसानीपोटीची रक्कम रुपये ४७,००,९७,८६८.४७ इतकी आहे. तसेच रक्कम रुपये २८,२९,४६,३७५.८३ इतकी वगळण्यात आली. रक्कम रुपये १८,७१,५१,४९२.६४ इतकी शिल्लक आहे.

त्याचप्रमाणे रक्कम रुपये २३,४६,८५,४६२.४२ इतकी आक्षेपाधिन असून पैकी रक्कम रुपये ११,४२,८२,२४२.०० वगळण्यात आली. रक्कम रुपये १२,०४,०३,२२०.४२ इतकी शिल्लक आहे.

शिल्लक रकमेबाबत वसुलीची कार्यवाही महानगरपालिका स्तरावर सुरु आहे.

(३) होय.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

येवला व निफाड (जि.नाशिक) तालुक्यातील तलाठी अधिकारी कार्यालये-निवासस्थाने बांधण्याकरीता निधी व मंजूरी मिळण्याबाबत

(१४) २३७३७ (३०-१२-२०१६) श्री.जयवंतराव जाधव : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) येवला व निफाड (जि.नाशिक) तालुक्यातील अनुक्रमे ३० व १९ गावांमध्ये तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालये-निवासस्थाने बांधण्याकरीता अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी दिनांक २८ मार्च, २०१६ व दिनांक ८ ऑगस्ट, २०१६ रोजी वा त्यासुमारास विभागीय आयुक्त, नाशिक यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कार्यालये निवासस्थाने बांधण्याकरीता आवश्यक निधी व प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २४ ऑगस्ट, २०१६ रोजी वा त्यासुमारास शासनाकडे मागणी केलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१६-०६-२०१७) : (१) व (२) होय हे खरे आहे.

(३) व (४) येवला तालुका जि. नाशिक मधील ३० गावांमध्ये तसेच निफाड तालुका जि. नाशिक यामधील १९ गावांमध्ये तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालये-एवं-निवासस्थाने बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याच्या विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छाननी करण्यात आली आहे. याबाबत काही मुद्द्यांची माहिती विभागीय आयुक्त नाशिक विभाग, नाशिक यांच्या कार्यालयाकडून मागविण्यात आली आहे.

मौजे खडवली (ता. कल्याण, जि.ठाणे) येथील आदिवासींच्या जमिनींवर

बिगर आदिवासींनी केलेले अतिक्रमण हटविण्याबाबत

(१५) २४७३० (३०-१२-२०१६) श्री.जगन्नाथ शिंदे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे खडवली (ता.कल्याण, जि.ठाणे) येथील सर्व क्रमांक ५, ६ या क्षेत्रावरील आदिवासींच्या जमिनीत बिगर आदिवासीकडून होत असलेल्या बेकायदेशीर बांधकामधारकांवर कारवाई करून अनधिकृत बांधकामे निष्कासित करणेबाबतची मागणीचे निवेदन श्री.अशोक रघुनाथ रातांबे, रा.खडवली, ता.कल्याण, जिल्हा ठाणे, यांनी जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडे २९ एप्रिल, २०१५ रोजी, तहसिलदार, कल्याण यांचेकडे २४ एप्रिल, २०१५ रोजी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती कल्याण यांचेकडे दिनांक ८ जून, २०१५ रोजी तसेच लोकशाही दिनाच्या दिवशी १७ ऑगस्ट, २०१५ रोजी उपविभागीय अधिकारी, कल्याण उपविभाग आदींकडे सादर केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१४-०६-२०१७) : (१) अशा आशयाची निवेदन प्राप्त झाली आहेत.

(२) व (३) मौजे खडवली, ता. कल्याण, जि. ठाणे येथील स.नं. ६ या सरकारी जागेवर व स.नं. ५/२ क्षेत्र ०-१२.० हे -आर या आदिवासी खातेदार यांच्या जागेवर शाळेसाठी अनाधिकृत बांधकाम झाल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांना तहसिलदार, कल्याण यांच्यामार्फत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तथापि, या मिळकतीच्या सिमा व हद्दी निश्चित झालेल्या नसल्याने निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली नाही. सदर जमिनीची मोजणी करून हद्दी निश्चित करणेकामी उप अधीक्षक भूमि अभिलेख, कल्याण यांना तहसिलदार, कल्याण यांनी दिनांक २९/१२/२०१६ च्या पत्रान्वये कळविले असून सिमा व हद्दी निश्चित झाल्यानंतर सदर जमिनीवरील अनाधिकृत बांधकाम तहसिलदार, कल्याण यांच्या स्तरावर निष्कासित करण्याचे संकल्पित आहे.

राज्यभरत महामार्गावरील विविध ठिकाणी बंद स्थितीत असलेल्या पथकर (टोल) नाक्यामुळे कोटयावधीची मालमत्ता बेवारस स्थितीत पडून असल्याबाबत

(१६) २५७९१ (३०-१२-२०१६) अॅड.जयदेव गायकवाड, श्री.किरण पावसकर, श्री.अनिल भोसले, श्री.हेमंत टकले : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात महामार्गावरील विविध ठिकाणी बंद स्थितीत असलेल्या पथकर (टोल) नाक्यामुळे कोटयावधी रुपयांची मालमत्ता बेवारस स्थितीत पडून असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर मालमत्ता वापरात यावी म्हणून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१४-०६-२०१७) : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) सदरस्थितीत पथकर कार्यालय बंद करण्यात आले असून काही ठिकाणी पथकर स्थानकावरील स्वच्छतागृहाचा वापर वाहन धारकाकडून करण्यात येत आहे. तसेच दिनांक १९/०४/२०१७ च्या शासन पत्रान्वये सर्व बंद झालेल्या टोलनाक्याचे शेड हटविण्याबाबत शासन स्तरावरून सर्व मुख्य अभियंते यांना निर्देश देण्यात आले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणा-या विविध नाटयस्पर्धांच्या अनुदानात वाढ करण्याबाबत

(१७) २६६११ (१६-१२-२०१६) श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणा-या विविध नाटयस्पर्धांच्या अनुदानात भरघोस वाढ करण्याची घोषणा मा.वित्त मंत्री यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी ८ महिने उलटूनही कोणतीच कार्यवाही केली नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अनेक वर्षांपासून अनुदानात वाढ न केल्यामुळे दिवसेंदिवस महागाईची झळ बसत असून स्पर्धेत टिकण्यासाठी वारेमाप खर्च देखील करावा लागत असल्यामुळे नाटयकर्मीना नाटक न परवडणारी ठरत असल्याने नाटयकर्मी व नाटयप्रेमींकडून नाटयस्पर्धांच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी होत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी अनुदानात वाढ करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२१-०६-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२), (३) व (४) दिनांक ९ जानेवारी, २०१७ च्या शासन निर्णयान्वये विविध नाटयस्पर्धांच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील एलबीटी रद्द केल्याने महानगरपालिकांना

रुपये ३३०० कोटी अनुदान देण्याबाबत

(१८) २६७६६ (१३-०४-२०१७) श्री.संजय दत्त, श्री.अमरिशभाई पटेल : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील एलबीटी रद्द केल्याने शासनास महानगरपालिकांना रुपये ३३०० कोटी अनुदान द्यावे लागणार आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्य शासनाने सदरील अनुदानासाठी केंद्र शासनाकडे मागणी केलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त निधी राज्य शासनास प्राप्त झाला आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१७) : (१) व (२) दिनांक १ ऑगस्ट, २०१५ पासून ५० कोटीपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापा-यांना स्थानिक संस्था करातून सूट देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महानगरपालिकांच्या उत्पन्नामध्ये होणारी घट भरून काढण्यासाठी दरमहा अनुदान वितरीत करण्यात येते. सन २०१५-१६ मध्ये महानगरपालिकांना रु ३२९०.५० कोटी अनुदान वितरीत करण्यात आले आहे. प्रस्तावित वस्तु व सेवा कर (GST) च्या अंमलबजावणीकरीता केंद्राकडून राज्यांना अनुदान देण्यात येणार असून, त्यानुषंगाने केंद्राकडे अनुदान मागणी करण्याची एकत्रित कार्यवाही राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून करण्यात येत आहे.

(३) वस्तु व सेवा कर लागू करण्याच्या अनुषंगाने केंद्राकडून राज्यांना देण्यात येणारे अनुदान अद्याप देणे सुरु झालेले नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर जिल्हयातील बेरोजगारांबाबत

(१९) २६८५८ (१३-०४-२०१७) श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील : सन्माननीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्हयात सध्या बेरोजगाराच्या संख्येत ११ हजार ५१२ इतकी वाढ झाली असून माहे डिसेंबर, २०१६ अखेर नोंदणीकृत बेरोजगारांची संख्या १,४१,०३७ इतकी झाली असून बेरोजगाराची परिस्थिती अतिशय चिंताजनक झाली असल्यामुळे तरुणांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असल्याचे माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (२०-०६-२०१७) : (१) हे अंशतः खरे आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर कार्यालयाचा डिसेंबर, २०१५ अखेरचा नोंदणीपट १३९०६८ इतका होता. त्यामध्ये सन २०१६ मध्ये निव्वळ वाढ १९६९ इतकी झाली असून डिसेंबर, २०१६ अखेर बेरोजगार उमेदवारांचा नोंदणीपट १,४१,०३७ इतका झाला आहे.

(२) शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यास सहाय्य होण्यासाठी खालील योजना राबविण्यात येतात.

१) रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, २) रोजगार मेळावे, ३) बेरोजगारांच्या सेवा सोसायट्या ४) प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान, ५) बीज भांडवल कर्ज योजना.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत सुविधा केंद्र सुरु करण्याबाबत
(२०) २६९३३ (१२-०४-२०१७) प्रा.अनिल सोले : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने परीक्षा भवन परिसरात विविध समस्या घेवून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'सुविधा केंद्र' सुरु करण्याचा निर्णय घेवूनही सुविधा केंद्र सुरु झाले नसल्याचे दिनांक १३ डिसेंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सुविधा केंद्राची अंमलबजावणी करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१३-०६-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

याबाबत परीक्षा विषयक कार्य करण्याकरीता प्रकाशित करण्यात आलेल्या ई-निविदेच्या अनुषंगाने नुकताच संबंधित ई-निविदाधारकाला कामे देण्यासंबंधी करारनामा करण्यात आला असून त्याप्रमाणे येत्या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांसाठी परीक्षा भवन येथे सुविधा केंद्र सुरु होईल.

(२) प्रक्रियेनुसार कार्यवाही सुरु असल्यामुळे चौकशीचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे शहरातील पदपथ अतिक्रमण मुक्त करणेबाबत
(२१) २७०५४ (१३-०४-२०१७) अॅड.जयदेव गायकवाड, श्री.धनंजय मुंडे, अॅड.निरंजन डावखरे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अनिल भोसले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरात किरकोळ खाद्यपदार्थांच्या गाड्या व कपडे विक्रेते यांनी पदपथावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली आहेत, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने पाहणी केली आहे काय, पाहणीचे निष्कर्ष काय आहेत व तदनुसार पुणे शहरातील पदपथ नागरिकांना चालण्यासाठी खुले करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०६-२०१७) : (१) अंशतः खरे आहे,

- (२) पुणे महानगरपालिकेकडून केलेल्या पाहणीनुसार आढळून आलेल्या पदपथावरील अनधिकृत अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करून अशी अतिक्रमणे हटविण्यात आली आहे. तसेच अशी अतिक्रमणे वारंवार होऊ नये म्हणून अतिक्रमण निमुर्लन पथकाद्वारे दैनंदिन कारवाया देखील चालू ठेवण्यात आलेल्या आहेत.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

मालेगांव (जि.नाशिक) तालुक्यात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत

(२२) २७१२४ (१२-०४-२०१७) डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मालेगांव (जि.नाशिक) तालुक्यातील राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २००८-२००९ पासून मंजूर करण्यात आलेल्या व प्रगतीपथावर असलेल्या सर्व योजनांची कामे पूर्ण झाली आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त नऊ प्रगतीपथावरील योजनांद्वारे प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) नसल्यास, सदरहु योजना कार्यान्वित न होण्याची कारणे काय आहेत व ह्या योजना केव्हापर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे ?

श्री. बबनराव लोणीकर (२३-०६-२०१७) : (१) हे अंशतः खरे आहे.

सन २००८-०९ पासून ६३ योजनांपैकी १९ योजना भौतिक व आर्थिक दृष्ट्या पूर्ण झाल्या असून २८ गावांच्या योजना भौतिक दृष्ट्या पूर्ण असून पाणीपुरवठा सुरु आहे. ७ गावांच्या योजनेतून तात्पुरत्या स्वरूपात पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे व ९ योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत.

(२) नाही.

- (३) सदर ९ योजनांपैकी ८ योजनांच्या कामांना प्रशासकीय, तांत्रिक मान्यता व कार्यादेश देऊन योजनांची कामे प्रगती पथात आहेत. व चौकटपाडे या योजनेची निविदा प्रक्रीया पाणी पुरवठा व स्वच्छता समिती मार्फत चुकल्याने आता सदर योजनेचा नव्याने समावेश सन २०१७-१८ च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम आराखड्यात करण्यात येत आहे.

हागणदारी मुक्तीची अट पूर्ण न करणे, उध्दवास कमी पाणी, सुधारीत योजना, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती मार्फत योजनांची अंमलबजावणी यामुळे सदर ९ योजना कार्यान्वित झालेल्या नाहीत. मात्र या गावांना अस्तित्वातील पाणीपुरवठा योजना तसेच

नांदगाव व ५६ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सुरु आहे. योजनेची कामे प्रगती पथात असून सन २०१७-१८ मध्ये कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या गैरकारभाराबाबत

(२३) २७३०० (१३-०४-२०१७) श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.धनंजय मुंडे, श्री.किरण पावसकर, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.जयवंतराव जाधव, अॅड.निरंजन डावखरे, श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निरनिराळ्या विभागामध्ये झालेल्या गैरकारभार व बेशिस्त याबाबतीत नगरविकास विभागाकडे सन २०१५-२०१६ या कालावधीत श्री. मिलन वसंत म्हात्रे यांनी कागदोपत्री पुराव्यानिशी दिलेल्या एकुण २७ लेखी तक्रारींच्या अनुषंगाने नगरविकास विभागातर्फे विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचेकडे संबंधित सर्व प्रकरणाची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून दोषी व्यक्तींवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०६-२०१७) : (१) अंशतः खरे आहे.

श्री.मिलन वसंत म्हात्रे यांनी मिरा-भाईंदर महानगरपालिकेविरुद्ध केलेल्या १० तक्रारींच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांना चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत दिनांक २९/११/२०१६ च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.

(२) प्रस्तुत प्रकरणांबाबतचा चौकशी अहवाल सत्वर सादर करण्याबाबत विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांना दिनांक २८/०४/२०१७ च्या शासन पत्रान्वये पुनश्च कळविण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे महानगरपालिकेने सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात महिला सक्षमीकरणासाठी

केलेल्या तरतूदीची अंमलबजावणी करण्याबाबत

(२४) २७३९१ (१३-०४-२०१७) डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे महानगरपालिकेने सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांकरिता सुमारे १५.६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, परंतु गेल्या आठ महिन्यांमध्ये या योजनांची काहीही अंमलबजावणी झालेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या योजनांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (२०-०६-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) पुणे महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाकडे सन २०१६-१७ च्या अंदापत्रकात महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना/उपक्रम/कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव महानगरपालिकेच्या मुख्य सभेकडे सादर केला होता. मुख्य सभेने ठराव क्र. ६९१/दिनांक २६/९/२०१६ अन्वये त्यास मान्यता दिली आहे. सदरचे धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी दिनांक २३/११/२०१६ रोजी कार्यालयीन परिपत्रक निर्गमित केलेले आहे. तसेच कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी समिती गठित करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक तेथे तज व्यक्तींची नेमणूक करणे, आवश्यक साहित्य खरेदी करणे असे प्रत्यक्ष काम क्षेत्रिय स्तरावर करण्यात आले आहे. याकरीता शिक्षण, प्रशिक्षण व जनजागृती, माहिती पुस्तिका तयार करणे, विविध क्षेत्रातील महिलांसाठी आरोग्य विषयक उपक्रम राबविणे, महिला, मुली व जेष्ठ नागरीक महिलांकरीता सामाजिक सुरक्षिततेचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. याकरीता स्थानिक पातळीवर व प्रभाग स्तरावर विविध योजना राबविण्यात येत आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक येथे जुन्या नोटांच्या अदलाबदली प्रकरणाबाबत

(२५) २७४०७ (१३-०४-२०१७) श्री.नरेंद्र पाटील, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.जयवंतराव जाधव, श्री.अमरसिंह पंडित, अॅड.निरंजन डावखरे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.अनिल भोसले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक येथे जुन्या नोटांची अदलाबदली प्रकरणी एका टोळीस माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान अटक करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, सदर नोटांची अदलाबदली करणाऱ्यांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (२०-०६-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२) पोलीस आयुक्तालय नाशिक शहरकडील आडगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २१५/२०१६, भा.दं.वि.कलम ४८९, अ, ब, क, ड, ई १२०(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात १३ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सद्यःस्थितीत आरोपी जामीनावर असून सदर गुन्हा तपासावर आहे.

(३) विलंब झालेला नाही.

राज्यातील औष्णिक वीज केंद्रांमध्ये राखेचा वापर करणारे उद्योग उभारण्याबाबत

(२६) २७४३८ (१५-०४-२०१७) श्री.शरद रणपिसे : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील विविध औष्णिक वीज केंद्रांमध्ये तयार होणाऱ्या राखेच्या (प्लाय अॅश) प्रदुषणामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याने सदर राखेचा वापर करणारे उद्योग या प्रकल्पांच्या परिसरात उभारण्याची तरतूद असलेले धोरण राबविण्याचा निर्णय दिनांक १५ नोव्हेंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास घेण्यात आला, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, सदर वीज निर्मिती केंद्रांच्या ३०० किलोमीटरच्या परिघातील बांधकाम

साहित्यात प्लाय अॅशचा वापर अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे रुपये ६५०० कोटी बचत होणे अपेक्षित आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त निर्णयाचे स्वरूप काय आहे, सदर निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राख परिषद स्थापन करण्यात आलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, समितीची रचना व कार्यक्षमता काय आहेत व उक्त निर्णयाच्या अंमलबजावणीची सद्यःस्थिती काय आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१५-०६-२०१७) : (१) राज्यातील सर्व औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील /बायोमास प्रकल्पातील /घनकचरा विद्युत निर्मिती प्रकल्पातील राख वापरासंबंधीच्या धोरणा बाबतचा शासन निर्णय दिनांक १३ डिसेंबर, २०१६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

(२) विद्युत निर्मिती केंद्राच्या ३०० किलो मीटरच्या परिघातील बांधकामे /रस्ते इ. मध्ये फ्लाय अॅशपासून तयार केलेल्या साहित्याचा वापर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे राखेच्या वाहतुकीच्या खर्चात ५०% बचत होणे अपेक्षित आहे.

(३) व (४) औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेचा वापर बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या वीटा, ब्लॉक्स, टाईल्स तसेच बांधकामातील इतर साहित्याचे उत्पादन करण्यासाठी व रचनात्मक उभारणीच्या कामात करण्यात येणार आहे. तसेच केंद्राच्या परिसरात राखेवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देऊन त्याचा जास्तीत जास्त वापर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. सदर धोरणाच्या अंमलबजावणीसाठी, दिनांक २८/०२/२०१७ च्या शासन निर्णयान्वये मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली परिषद गठित करण्यात आली असून त्यामध्ये वित्त, उद्योग, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, नगर विकास, पर्यावरण इत्यादी विभागांचे सचिव, फ्लाय अॅश मधील तज्ञ यांची सदस्य पदी व आय.पी.पी. असोसिएशन, फ्लाय अॅश आधारित उद्योग संघटनांचे प्रतिनिधी यांची निमंत्रित सदस्यपदी व अध्यक्ष व व्यवस्थापकीय महासंचालक, महानिर्मिती यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. निमंत्रित सदस्यांचा कालावधी हा १ वर्षाचा असेल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्याबाबत

(२७) २७५९५ (१३-०४-२०१७) डॉ.अपूर्व हिरे, श्री.हेमंत टकले, श्री.धनंजय मुंडे, अॅड.निरंजन डावखरे, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.सुनिल तटकरे, श्री.रामराव वडकुते, श्री.खवाजा बेग, श्री.संजय दत्त, अॅड.जयदेव गायकवाड, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईसह राज्यात अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे महिलांची गैरसोय होत असल्याने महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याबाबत मा.उच्च न्यायालयाचे आदेशानुसार महानगरपालिकेमार्फत विहित कालावधीत आवश्यक कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना सर्व संबंधित महानगरपालिकांना शासनस्तरावरून देण्यात आलेल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत तरंगती लोकसंख्या असलेल्या सार्वजनिक ठिकाणी पुरेशा संख्येने सार्वजनिक शौचालये उभारून त्यामध्ये पुरुषांसाठी व

महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबतच्या सूचना सर्व संबंधित महानगरपालिकांना शासनस्तरावरून देण्यात आल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्यानुषंगाने राज्यात मोठ्या लोकसंख्येच्या किती महानगर/शहरांमध्ये संबंधित महानगरपालिकांकडून याप्रकरणी कार्यवाही करण्यात आलेली आहे, त्याची सद्यस्थिती काय आहे,

(४) नसल्यास, अत्यंत निकडीच्या तथा महिलांच्या आरोग्याशी निगडित याबाबीसंदर्भात कार्यवाही न होण्याची कारणे काय आहेत व प्रकरणी कालबद्ध कार्यवाही केव्हापर्यंत होणे अपेक्षित आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२८-०६-२०१७) : (१) होय हे खरे आहे.

(२) होय हे खरे आहे.

(३) व (४) मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे महिलांची होणारी कुचंबणा लक्षात घेवून महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याबाबत महानगरपालिकेमार्फत विहित कालावधीत आवश्यक कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना सर्व संबंधित महानगरपालिकांना शासन स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत तरंगती लोकसंख्या असलेल्या सार्वजनिक ठिकाणी पुरेशा संख्येने सार्वजनिक शौचालये उभारून त्यामध्ये पुरुषांसाठी व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबतच्या सूचना सर्व संबंधित महानगरपालिकांना शासन स्तरावरून देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील महानगरपालिकांकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

परभणी महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे विकास कामे प्रलंबित असल्याबाबत

(२८) २७७१० (१३-०४-२०१७) श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.धनंजय मुंडे, श्री.सतिश चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी महानगरपालिका हद्दीतील रस्ता अनुदान, दलित वस्ती सुधार योजना दलितोत्तर विकास कामे व इतर विकास कामे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे प्रलंबित राहिल्याने अनेक नगरसेवकांनी माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शहर अभियंता विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे रखडलेली विकास कामे, प्रलंबित ठेवलेली निविदा प्रक्रिया कार्यारंभ आदेश व इतर प्रकारांची शासनस्तरावरून चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, मनमानी कारभार करून विकास कामास अडथळा आणणाऱ्या अशा दोषी अधिकारी/कर्मचारी यंत्रणा यांच्यावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१९-०६-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) परभणी शहर महानगरपालिका हद्दीतील रस्ता अनुदान दलीत वस्ती सुधार योजना व दलितोत्तर विकास कामे व इतर विकास कामांतर्गत निधी महानगरपालिकेस प्राप्त झाला असून महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेली विकास कामे करण्यात येत आहेत. सदर नमुद योजना अंतर्गत कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून बहुतांश कामाचे कार्यदेश निर्गमित झालेले आहेत. त्या अनुषंगाने विकास कामे प्रगतीपथावर आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नवी मुंबईत उभारण्यात येणा-या पंचतारांकित रुग्णालयांमध्ये गरीब व गरजू रुग्णांसाठी उपचारांची सोय उपलब्ध करण्याबाबत

(२९) २७७५० (१३-०४-२०१७) श्री.शरद रणपिसे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नवी मुंबईत आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेली पंचतारांकित रुग्णालये उभारण्यात येत असून त्यामुळे हृदयरोगासारख्या गंभीर आजारापासून बेरियाट्रिक या स्थूलता कमी करणाऱ्या शस्त्रक्रियापर्यंतच्या उपचारांची सोय होणार आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त रुग्णालयांच्या प्रकल्पांचे स्वरूप काय आहे, त्यामध्ये उपलब्ध करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचे स्वरूप काय आहे,
- (३) असल्यास, उक्त पंचतारांकित रुग्णालयांमध्ये राज्यातील गरीब व गरजू रुग्णांसाठी उपचारांची सोय व्हावी यासाठी शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात येणार आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०६-२०१७) : (१), (२) व (३) अंशतः खरे आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल व रिसर्च सेंटर बेलापूर, महात्मा गांधी मिशन न्यू बॉम्बे हॉस्पिटल वाशी व पीकेसी हॉस्पिटल वाशी ही रुग्णालये धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत आहेत.

अपोलो रुग्णालय बेलापूर, डी वाय पाटील हॉस्पिटल नेरूळ व हिरानंदानी रुग्णालय वाशी ही खाजगी रुग्णालये आहेत. अपोलो हॉस्पिटल, बेलापूर एम.पी.सी.टी. हॉस्पिटल, सानपाडा ही हॉस्पिटल्स नव्याने उभारण्यात आली आहेत.

उपरोक्त धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत रुग्णालये बी.पी.टी. अँक्ट, १९५० अन्वये स्थानिक वर्गाकरिता पूर्ण मोफत व गरीब रुग्णांना सवलतीच्या दरात औषधोपचार देतात. नवी मुंबई महानगरपालिकेने गरीब व गरजू रुग्णांना सुपरस्पेशलिटी सेवा मिळण्याबाबत केलेल्या करारनाम्यानुसार, हिरानंदानी रुग्णालय हे दरवर्षी ८०० रुग्णांना मोफत औषधोपचार देतात.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील उर्वरित सर्व खाजगी रुग्णालयेही सर्व रुग्णांना त्यांच्या नियमानुसार शुल्क आकारणी करून आरोग्य सेवा देतात.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे वितरीत करण्यात आलेले अवैध ना-हरकत दाखल्याबाबत

(३०) २७८५१ (१७-०४-२०१७) श्रीमती विद्या चव्हाण, श्री.जयवंतराव जाधव, अॅड.निरंजन डावखरे, श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे उपायुक्त श्री. संभाजी पानपट्टे यांनी स्वतः स्वाक्षरी निशी सन २०११ ते दिनांक १५/५/२०१३ व त्यापुढे सन २०१६-१७ हे दाखले तसेच अग्निशमन विभागातील उपस्थानक अधिकारी यांनी दिलेले ना-हरकत दाखले संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा यांनी अवैध ठरविलेले आहेत तशा प्रकारच्या तक्रारी श्री.मिलन

म्हात्रे यांनी दिनांक ३० ऑगस्ट, २०१६ रोजी नगरविकास विभागाकडे केलेल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरण हे फौजदारी स्वरूपाचे असल्याने दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अवैध स्वरूपाचे दाखले अग्निशमन सारख्या अतिसंवेदशील विभागातर्फे विकासक तथा ज्या आस्थापनाना उपरोक्त ना-हरकत दाखले घेणे आग प्रतिबंधक कायदा, २००६ नुसार कायद्याने बंधनकारक आहे अशांची फसवणुक केल्याप्रकरणी दोषी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०६-२०१७) : (१) हे खरे आहे.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांना दिनांक २९/११/२०१६ च्या पत्रान्वये चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच, श्री.मिलन म्हात्रे यांच्या दिनांक ०८/०८/२०१६ च्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक ०३/०४/२०१७ च्या शासन पत्रान्वये पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहेत :-

- (i) मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या आस्थापनेवरील मुख्य अग्निशमन अधिकारी व उपमुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर विहित अर्हताधारक उमेदवारांची तातडीने नियमित नियुक्ती करण्यात यावी.
- (ii) मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील बांधकामांना अग्निसुरक्षा व आग प्रतिबंधक विषयीच्या यापूर्वी देण्यात आलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रांचा फेरआढावा घेवून ती संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा यांच्याकडून प्रमाणित करून घेण्यात यावी.
- (iii) जोपर्यंत महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात विहित अर्हताधारक मुख्य अग्निशमन अधिकारी व उपमुख्य अग्निशमन अधिकारी यांची नियुक्ती केली जात नाही, तोपर्यंत मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील बांधकामांना भविष्यात देण्यात येणारी अग्निसुरक्षा व आग प्रतिबंधक विषयक प्रमाणपत्रे देखील संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा यांच्याकडून प्रमाणित करून घेतल्यानंतरच देण्यात यावी.

(२) उक्त निर्देशांच्या अनुषंगाने मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील बांधकामांना अग्निसुरक्षा व आग प्रतिबंधक विषयी दिनांक १५/०५/२०१३ ते दिनांक १३/०६/२०१६ या कालावधीत दिलेल्या सर्व ना-हरकत दाखल्यांच्या नस्त्या संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय यांच्याकडे फेरतपासणीकरीता दिनांक १३/०४/२०१७ रोजी महानगरपालिकेने पाठविल्या असून याबाबतची तपासणीची कार्यवाही महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय यांच्यामार्फत सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्यासाठी

नागरिकांकडून पैसे वसूल केले जात असल्याबाबत

(३१) २७८५६ (१३-०४-२०१७) श्रीमती विद्या चव्हाण, श्री.जयवंतराव जाधव :

सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात पंतप्रधान आवास योजनेतून विविध गटात घरे देण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेतून अर्ज भरून घेण्याऐवजी काही खाजगी व्यक्तींकडून झोपडपट्टीधारक तसेच सर्वसामान्य गरजू नागरिक यांच्याकडून सदर अर्ज भरण्याकरीता १००

ते ५०० रुपये वसूल केले जात असल्याचे दिनांक १८ जानेवारी, २०१७ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१९-०६-२०१७) : (१) हे खरे नाही.

तथापि, मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत ४ ठेकेदारांना सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. सदर योजनेतर्गत सर्वेक्षणासाठी महानगरपालिका व ठेकेदाराकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

तसेच, सदर सर्वेक्षणासाठी शुल्क आकारणी करित असल्याबाबत लाभार्थी किंवा झोपडीधारक यांची तक्रार देखील महानगरपालिकेस प्राप्त झालेली नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या लेखापरीक्षण अहवालाबाबत (३२) २७९७४ (१३-०४-२०१७) श्री.जयवंतराव जाधव : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाने चार हजार कोटी रुपयांचा लेखापरीक्षण अहवाल विहित मुदतीत विधिमंडळाला सादर केलेला नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मंडळाकडे विकासकांकडून उपकरापोटी जमा केलेले कोट्यवधी रुपयांचे धनादेश बाउन्स होवूनही मंडळाकडून विकासकांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (१७-०६-२०१७) : (१) खरे आहे.

(२) व (३) अंशतः खरे आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर अधिनियम १९९६ च्या कनम ३.२ व ३.३ मध्ये उपकर जमा करण्याबाबतची कार्यपध्दती व उपकर किती असावा याबाबत तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित प्राधिकरणांनी उपकराची रक्कम धनाकर्षणे मंडळाच्या खात्यात जमा करणे आवश्यक आहे. तसेच दिनांक २१/४/२००८ च्या शासन परिपत्रकातील अट क्र.४.४ अनुसार संबंधित प्राधिकरणांकडून नियोक्त्याने त्यांच्या बांधकाम प्रकल्पास मंजूरी घेतेवेळी संबंधित प्राधिकरणांकडे अर्जासोबत उपकरासंबंधीच्या रकमेचा धनाकर्ष जमा करणे अपेक्षित आहे. तसेच सदर परिपत्रकातील अट क्र. ४.५ अनुसार मंडळाच्या नावे उपकराची रक्कम धनाकर्षणे आगाऊ स्वरूपात भरण्याची तरतूद करण्यात आली आहे व संबंधित प्राधिकरणाने त्यांच्याकडे घेतलेले/स्वीकारलेले उपकर ३० दिवसांच्या आत मंडळाच्या खात्यात धनाकर्षाद्वारे जमा करणे नियम ५ (३) अनुसार बंधनकारक आहे. मंडळाच्या दिनांक २२/६/२०१२ च्या परिपत्रकान्वये सर्व संबंधितांना उपकराचा भरणा केवळ

धनाकर्षणे करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. सदर परिपत्रकात धनादेशाने रकमेचा भरणा करण्याच्या विहित पध्दतीनुसार स्विकारार्ह ठरत नाही असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. तरीही काही प्राधिकरणांमार्फत सदर उपकराचा भरणा धनाकर्षाद्वारे न करता धनादेशाद्वारे करण्यात आलेला आहे.

सदर उपकराच्या रक्कमेचे धनादेश मंडळाचे खाते असलेल्या बँकेत परस्पर जमा करण्यात आलेले आहेत.

भारताचे महालेखापरिक्षक यांनी केलेल्या मंडळाच्या सन २०१२-१३ ते सन २०१३-१४ या कालावधीतील लेखापरीक्षण अहवालामध्ये सदर बाब नमूद असल्याने ती मंडळाच्या निदर्शनास आली. त्यानुसार सन २००९-२०१४ या कालावधीमध्ये ११६१ प्रकरणांमध्ये रु. १७.५९ कोटी रक्कम मंडळाच्या बँक खात्यामध्ये पाठविण्यात आली होती. सदरचे धनादेश वटले गेले नव्हते.

मंडळाच्या लेखापरीक्षण अहवालाबाबत लोकलेखा समितीसमोर दिनांक २८/४/२०१६ रोजी झालेल्या साक्षीच्या वेळी, ज्या नियोक्त्यांचे धनादेश वटले गेले नाहीत अशांवर खटले दाखल करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तथापि, न वटलेल्या धनादेशांचा कालावधी जुना असल्याने मंडळाचे खाते असलेल्या बँकेकडून प्राप्त धनादेशाद्वारे उपकराचा भरणा केलेल्या सर्व खातेदारांचा सविस्तर तपशिल प्राप्त होत नसल्यामुळे त्यांच्यावर खटले दाखल करणे शक्य झालेले नाही. तथापि, सदरची रक्कम वसूल करण्यासाठी मंडळ स्तरावर प्रयत्न करण्यात सुरु आहेत. आतापर्यंत रु. १७.५९ कोटी रकमेपैकी रु. १५.१७ कोटी इतक्या रकमेची वसुली करण्यात आली आहे व उर्वरित रक्कम वसुलीची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विभागीय क्रीडा संकुल असणाऱ्या शहरांमध्ये जिल्हा क्रीडा संकुले उभारण्याबाबत

(३३) २८००८ (१२-०४-२०१७) डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विभागीय क्रीडा संकुल असणाऱ्या शहरांमध्ये जिल्हा क्रीडा संकुलांना राज्य क्रीडा विकास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या व संचालक क्रीडा व युवक सेवा, पुणे यांच्याकडून शासनास प्राप्त झालेल्या प्रस्तावास मान्यता देण्याबाबतच्या विचाराधीन बाबींवर शासनाचा विचार पूर्ण झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून विभागीय क्रीडा संकुल असणाऱ्या शहरांमध्ये जिल्हा क्रीडा संकुले उभारण्यासंबंधी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१९-०६-२०१७) : (१) व (२) होय, हे खरे आहे. विभागीय क्रीडा संकुल असणाऱ्या शहरांमध्ये जिल्हा क्रीडा संकुल उभारण्याबाबत दिनांक ३०/१०/२०१३ रोजी झालेल्या राज्य क्रीडा विकास समितीच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होऊन तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे. तथापि, दिनांक १५/१२/२०१६ रोजी झालेल्या राज्य क्रीडा विकास समितीच्या बैठकीमध्ये सर्वप्रथम जिल्हा व तालुका क्रीडा संकुलाकरिता Care Taker Policy प्राधान्यक्रमाने हाती घेऊन त्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन तदनंतर विभागाच्या ठिकाणी नवीन जिल्हा क्रीडा संकुल उभारणीस मान्यता देणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात शाळाबाह्य मुलांच्या प्रवेशाची अंमलबजावणी करण्याबाबत

(३४) २८०१२ (१२-०४-२०१७) डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात शासनाने केलेल्या सर्वेक्षणात एकूण ७४९७१ मुले शाळाबाह्य आढळून आली असून त्यापैकी ५०६८२ मुलांना नजिकच्या शाळेत प्रवेशित करण्यात आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उर्वरित २४२८९ शाळाबाह्य मुलांच्या प्रवेशाची सद्यःस्थिती काय आहे, तसेच राज्यात विविध सर्वेक्षणात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची वेगवेगळी आकडेवारी असल्याचेही निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी व्यापक व परिणामकारक मोहिम हाती घेवून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२०-०६-२०१७) : (१) होय.

- (२) व (३) उर्वरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. शाळाबाह्य मुलांच्या व्याख्येत शिक्षणापासून वंचित व गळती होण्याच्या टप्प्यावरील मुलांचा यात समावेश होतो. सदरची गळती झालेली मुले शोधण्याबाबत शासनाच्या दिनांक ०९/१२/२०१६ च्या पत्रान्वये सर्व जिल्ह्यांना निर्देश दिलेले आहेत.

स्थलांतरण रोखण्यासाठी निवासी हंगामी वसतीगृह योजनेतर्गत भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. तथापि, मुले स्थलांतरीत झाल्यास त्यांच्यासाठी शिक्षण हमी पत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशा मुलांची माहिती संगणक प्रणालीद्वारे संबंधित जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरु आहे.

- (४) प्रश्न उद्भवत नाही.

निवघा बाजार (जि.नांदेड) परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याबाबत

(३५) २८०४४ (१२-०४-२०१७) प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) निवघा बाजार (जि.नांदेड) परिसरातील शालेय पोषण आहार चालकाचे मानधन मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित असल्याने शालेय पोषण आहारचा (खिचडी) दर्जा निकृष्ट झाल्याचे माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शालेय पोषण आहार चालकांचे मानधन प्रलंबित असण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, शालेय पोषण आहार चालकांचे मानधन प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध शासनाने कारवाई करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय पोषण आहार नियमित देण्याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१९-०६-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) शालेय पोषण आहार योजनेतर्गत नांदेड जिल्ह्यामधील आहार शिजविणारे स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे माहे फेब्रुवारी, २०१७ पर्यंतचे मानधन अदा करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील बारा बी.ओ.टी. प्रकल्पांच्या चौकशीबाबत

(३६) २८२०१ (१३-०४-२०१७) श्री.जगन्नाथ शिंदे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील बारा बी.ओ.टी. प्रकल्पासंदर्भात शासनाकडे आलेल्या तक्रारीनुसार तत्कालीन प्रधान सचिव, नगरविकास-२ यांनी कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून सदरहू समितीने उक्त बारा बी.ओ.टी. प्रकल्पांची चौकशी करून त्याचा अहवाल शासनास एक महिन्यात सादर करण्यात यावा असे दिनांक ८ जुलै, २०१३ च्या पत्रान्वये निर्देशित केले होते, हे खरे आहे काय,

(२) नसल्यास, कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील या बारा बी.ओ.टी. प्रकल्पांची चौकशी केली आहे काय, या प्रकल्पांच्या चौकशीत काय आढळून आले आहे, तसेच याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक १ जानेवारी, २०१६ रोजी मा. मुख्यमंत्री, मा. नगरविकास राज्यमंत्री व प्रधान सचिव, नगरविकास-२ यांना दिलेल्या पत्रानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०६-२०१७) : (१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बी.ओ.टी.) या तत्त्वावर प्रत्यक्षात ७ प्रकल्प हाती घेतले आहेत.

उक्त सर्व प्रकल्पांची सर्वांगीण चौकशी करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याबाबत दिनांक ०८ जुलै, २०१३ च्या पत्रान्वये विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांना निर्देश दिले आहेत.

(२) व (३) उक्त प्रकल्पांचा दस्तऐवज महानगरपालिकेने विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांना दिनांक २१/११/२०१३ रोजी उपलब्ध करून दिला आहे.

तसेच विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या निर्देशानुसार या प्रकल्पांशी संबंधित इतर पुरक माहिती दिनांक ०७/०१/२०१४, दिनांक ०६/०३/२०१४ व दिनांक ०६/०३/२०१७ रोजी उपलब्ध करून दिली आहे.

सद्यस्थितीत प्रस्तुत प्रकरणाबाबतची चौकशी विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडून सुरु आहे.

केंद्र शासनाच्या अमृत मिशन योजनेबाबत

(३७) २८२२५ (१३-०४-२०१७) श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र शासनाने लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी लागू केलेल्या अटल मिशन फॉर रिजुवेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (एएमआरयूटी) म्हणजेच अमृत मिशन सुमारे दीड वर्षापूर्वी राज्यात लागू करण्यात आले असून राज्यातील ४३ शहरांचा यामध्ये समावेश असून त्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, नवी-मुंबई व मिरा-भाईंदर या महानगरपालिका समाविष्ट करण्यात आल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अमृत मिशन प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा मलनिस्सारण, नागरी वाहतुक, उद्यान विकास इत्यादीबाबीसाठी सदरहू महानगरपालिकेच्या कामांचा संबंधित महानगरपालिकांनी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी सुमारे ३ हजार ३१२ कोटी २६ लाख रुपये खर्चाचे प्रकल्प प्रस्तावित केले असून सदरहू प्रस्ताव सद्यस्थितीत प्रलंबित आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू प्रस्तावांना विनाविलंब मंजूरी देऊन कामास सुरुवात होण्याच्यादृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०६-२०१७) : (१) केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान ऑक्टोबर, २०१५ पासून राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. सदर अभियानामध्ये राज्यातील ४४ शहरांचा समावेश असून त्यामध्ये ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, नवी-मुंबई, मिरा-भाईंदर या शहरांचा समावेश आहे, हे खरे आहे.

(२), (३) व (४) सदर अभियानांतर्गत राज्य शासनास मंजूर आराखडयानुसार रुपये ४०८० कोटी किंमतीच्या पाणीपुरवठा, मलनिस्सारण व हरितक्षेत्र विकास क्षेत्र प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. सदर प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.

केंद्र शासनाने (सर्वशिक्षा अभियाना) आर्थिक तरतूद केल्याबाबत

(३८) २८२३४ (१२-०४-२०१७) श्री.आनंदराव पाटील, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय शालेय

शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र शासनाने (सर्वशिक्षा अभियानावर) आर्थिक तरतूद केली असून या मोहिमेवर खर्च होणारे रुपये ६० हजार कोटी स्टेशनरी उद्योगाला दिल्याचे माहे डिसेंबर, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, प्रोत्साहनपर कर सवलती व अनुदानांचा अभाव, नियम-परवान्यांचा नाहक जाच, गुंतवणूकीसही वातावरणाचा अभाव आणि अर्थसहाय्य यामुळे उद्योग क्षेत्राचा विकास होत नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१५-०६-२०१७) : (१) व (२) हे खरे नाही
(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

दिवंगत अभिनेते मच्छिंद्र कांबळे यांचे स्मारक बांधण्याबाबत

(३९) २९४७४ (१५-०४-२०१७) श्रीमती हुस्नबानू खलिफे : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोकण पॅकेज अंतर्गत दिवंगत अभिनेते मच्छिंद्र कांबळे यांचे स्मारक मंजूर झाले होते, हे खरे आहे काय
- (२) असल्यास, उक्त दिवंगत अभिनेत्याचे स्मारक बांधण्याबाबत शासन विचाराधीन आहे काय,
- (३) असल्यास, हे स्मारक पूर्ण होण्यास किती कालावधी लागणार आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२२-०६-२०१७) : (१) कोकण विकास कार्यक्रम-२००९ अंतर्गत दिवंगत मच्छिंद्र कांबळे यांच्या नावाने सिंधुदुर्ग येथे नाट्यगृह उभारण्याचा निर्णय झाला.

- (२) दिवंगत मच्छिंद्र कांबळे यांच्या नावाने सिंधुदुर्ग येथे नाट्यगृह उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.
- (३) नाट्यगृह बांधकामाचा सुधारीत प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिकाधीन आहे. सदर प्रस्तावास शासनाने मंजूरी दिल्यानंतर योजनेनुसार दोन वर्षांच्या कालावधीत नाट्यगृह पूर्ण होणे अपेक्षित आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे लोनाड (ता. भिवंडी, जि.ठाणे) येथील ग्रामस्थांच्या वहिवाटाचा बंद केलेला रस्ता खुला करण्याबाबत

(४०) २९५१० (१५-०४-२०१७) श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे लोनाड (ता.भिवंडी, जि.ठाणे) येथील सर्व्हे क्र.११, हिस्सा क्र.१, ३ व ५ या जागेत ग्रामस्थांच्या वहिवाटीतील वडिलोपार्जित जागेत कमलेश सदाभाई पटेल यांनी मोठी गोदामे बांधून रस्ता बंद केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी व लोकप्रतिनिधींनी तहसिलदार, भिवंडी, उपविभागीय अधिकारी, भिवंडी, पोलीस निरीक्षक, भिवंडी यांना दिनांक ८ ऑक्टोबर, २०१२, २३ जुलै, २०१३, माहे जुलै, २०१४ व माहे जानेवारी, २०१५ व माहे डिसेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान लेखी निवेदनाद्वारे तक्रारी केलेल्या आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरच्या रस्त्याचे प्रकरण तहसिलदार, भिवंडी यांचेकडे प्रलंबित असल्याचे कळवून अद्यापपावेतो सदरहू रस्ता खुला केलेला नाही, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सदर वहिवाटाचा रस्ता खुला करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१४-०६-२०१७) : (१), (२), (३) व (४) मौजे लोनाड, ता.भिवंडी येथील स.नं. ११/१ व इतर या जागेत बांधकाम करून रस्ता बंद केल्याबाबतच्या तक्रारीची काही निवेदने प्राप्त झालेली आहेत.

मौजे लोनाड (ता. भिवंडी, जि.ठाणे) येथील सर्व्हे क्र. ११, हिस्सा क्र. १, ३ व ५ या मिळकतीमधून असलेला वहिवाटीचा रस्ता पूर्ववत करावा यासाठी श्री.रघुनाथ कानू पाटील व इतर यांनी तहसिलदार, भिवंडी यांच्या न्यायालयात मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ चे कलम ५ अन्वये दावा दाखल केला होता. सदर दावा तहसिलदार, भिवंडी यांनी दिनांक ०२/०७/२०१३ च्या आदेशान्वये फेटाळला आहे.

**कायम विनाअनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये
यांची पात्र शाळांची यादी जाहिर करण्याबाबत**

(४१) २९६३७ (१२-०४-२०१७) श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासनाने मागील १५ वर्षांपासून कायम विनाअनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्यातील कायम शब्द वगळून सन २०१४-१५ मध्ये स्वतंत्ररित्या नियतव्यय काढून देण्याचा निर्णय घेतला असूनही मूल्यांकन पात्र शाळांची यादी जाहिर करण्यात आलेली नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या विरोधात माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२३-०६-२०१७) : (१) नाही. शासन निर्णय दिनांक १९ सप्टेंबर, २०१६ अन्वये दिनांक १४ जून, २०१६ पूर्वी अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना दिनांक १ फेब्रुवारी, २०१७ अन्वये २० टक्के प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुल्यांकनाबाबतची कार्यवाही क्षेत्रियस्तरावर सुरु आहे.

(२) होय.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील नाट्यगृहाचे बांधकाम प्रलंबित असल्याबाबत

(४२) ३०२७९ (१३-०४-२०१७) श्री.जयंत पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ऐरोली येथील नागरिकांसाठी दिनांक १४ ऑगस्ट, २०१३ रोजी वा त्यासुमारास तत्कालीन पालकमंत्री तसेच महापौर यांच्या शुभहस्ते नाट्यगृहाचा भूमीपूजन सोहळ्यास ३ वर्षे उलटूनही बांधकामाला सुरुवात झालेली नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू नाट्यगृहाचे काम दिनांक ३१ ऑगस्ट, २०१६ अखेरपर्यंत म्हणजेच ३ वर्षांच्या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरहू नाट्यगृहाच्या बांधकामाचे काम विनाविलंब हाती घेऊन नाट्यगृह सुरु होण्याच्यादृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०६-२०१७) : (१) हे खरे नाही.

ऐरोली येथील नाट्यगृहाची इमारत बांधण्यासाठी दिनांक २१/०८/२०१४ रोजी भूमीपूजन झाले. सदर भूमीपूजन कार्यक्रमास स्थानिक आमदार, तत्कालीन महापौर, उपमहापौर, सभागृहनेता उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली सेक्टर-५ येथे नाट्यगृह बांधण्याच्या कामाचे कार्यदेश मे.महावीर रोड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांना दिनांक २०/०८/२०१४ रोजी देण्यात आले होते. सदर कंत्राटदाराने माहे सप्टेंबर, २०१४ रोजी प्रत्यक्ष कामास सुरुवात केली.

(२) सदरच्या कामासाठी २ वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानुसार हे काम दिनांक १९/०८/२०१६ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते.

(३) व (४) सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्याकरीता महानगरपालिकेने कंत्राटदारास वारंवार सूचना दिल्या होत्या. तथापि, कंत्राटदाराने पायासाठी खोदकाम व फाऊंडेशनचे काम केल्यानंतर माहे एप्रिल, २०१६ पासून पुढील काम बंद ठेवल्यामुळे महानगरपालिकेने सदरचे कंत्राट रद्द केल्याचे आदेश कंत्राटदारास दिनांक ०९/१२/२०१६ रोजी दिले आहेत.

सद्यस्थितीत सदर कामाकरीता नव्याने निविदा काढण्याची प्रक्रिया महानगरपालिकेकडून सुरु आहे.

सुकुम सिंचनाचे प्रलंबित अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत

(४३) ३०४३९ (१५-०४-२०१७) श्री.मोहनराव कदम : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ऊस पिकांचे ठिबक सिंचनाचे सन २०१३-१४ पासूनचे अनुदान प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सन २०१३-१४ पासून राज्यातील किती जिल्ह्यातील ऊस पिकाचे ठिबक सिंचनाचे अनुदान प्रलंबित आहे,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून थकित ठिबक सिंचन अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. पांडुरंग फुंडकर (०७-०६-२०१७) : (१) पूर्वसंमती दिलेल्या अर्जदारांचे ऊस पिकांसह सर्वच पिकांचे सन २०१३-१४ व सन २०१४-१५ या वर्षातील सुक्ष्म सिंचनाचे अनुदान प्रलंबित होते.

(२) ऊस पिकाचे १६ जिल्ह्यातील सुक्ष्म सिंचनाचे अनुदान प्रलंबित होते.

(३) सुक्ष्म सिंचनाचे प्रलंबित अनुदान देण्यासाठी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात रु.१९४.६७ कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील शेतकऱ्यांचे सुक्ष्म सिंचनाचे प्रलंबित अनुदानाबाबत

(४४) ३०४८८ (१५-०४-२०१७) श्री.आनंदराव पाटील : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी सन २०१३-१४ या दोन वर्षांमधील सुमारे १८५ कोटी रुपयांचे अनुदान प्रलंबित असल्याचे माहे डिसेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने निधीची तरतूद करून सदर प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना वाटप करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. पांडुरंग फुंडकर (०७-०६-२०१७) : (१) सन २०१३-१४ व सन २०१४-१५ या वर्षातील सुक्ष्म सिंचनाचे, पूर्वसंमती दिलेल्या प्रस्तावाचे रु.१७८ कोटी एवढ्या रक्कमेचे अनुदान प्रलंबित होते.

(२) सुक्ष्म सिंचनाचे प्रलंबित अनुदान देण्यासाठी आवश्यक निधी सन २०१६-१७ या वर्षात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

तुळजापूर-नागपूर (ता.आर्णी, जि.यवतमाळ) या महामार्गावरील कोसदनी

घाटात होणारे अपघात रोखण्याकरीता उपाययोजना करण्याबाबत

(४५) ३०५०० (१५-०४-२०१७) श्री.ख्वाजा बेग, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आर्णी येथील तुळजापूर-नागपूर महामार्गावरील कोसदनी घाट वाहतुकीसाठी धोकादायक झाला असून घाटात सातत्याने अपघात होत आहेत, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर महामार्गावरील घाटाची शासनाने पाहणी केली आहे काय,
(३) असल्यास, पाहणीचे निष्कर्ष काय आहेत, तदनुसार सदर घाटात अपघात होवू नये म्हणून शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०६-०६-२०१७) : (१) आर्णी येथील तुळजापूर-नागपूर महामार्गावरील कोसदनी घाटात सन २०१५ ते मार्च २०१७ अखेर ८ अपघात झाल्याची नोंद आहे.
(२) व (३) सदर घाटात दोन्ही बाजूने अपघात प्रवण क्षेत्रात प्रारंभ दर्शवणारे तात्पुरते सूचना फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांचेमार्फत रा.म.३६१ चा बुटीबोरी ते वर्धा ह्या भागाच्या चौपदरीकरणाच्या प्रकल्प निविदास्तरावर असून त्यामध्ये घाटाच्या सुधारणेचा वाव समाविष्ट आहे.
(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मराठवाडा या मागास भागातील बेरोजगार शेतकऱ्यांना
रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याबाबत**

(४६) ३०५१४ (१५-०४-२०१७) श्री.विनायकराव मेटे : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मराठवाडा या मागास भागातील बेरोजगार शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दूध व्यवसाय हा जोडव्यवसाय म्हणून शासनाने उपाययोजना केल्या आहेत, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, शासनाने कोण-कोणत्या उपाययोजना राबवून त्यांची अंमलबजावणी केली वा करण्यात येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. महादेव जानकर (१४-०६-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) राज्यातील ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच, दूध उत्पादनास चालना देण्यासाठी खालील प्रमाणे विविध योजना राज्यात राबविण्यात येत आहेत.

१. राज्यस्तरीय योजना-सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजनेतर्गत ०६/०४/०२ दुधाळ संकरीत गायी/म्हशीचे गट वाटप
२. जिल्हास्तरीय योजना - अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना ०२ दुधाळ संकरीत गायी/म्हशीचे गट वाटप करणे
३. जिल्हास्तरीय योजना- जनजाती क्षेत्र योजनेतर्गत ०४/०४/०२ दुधाळ संकरीत गायी/म्हशीचे गट वाटप
४. मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात ०२ देशी/संकरीत गायी आणि ०२ म्हशीचे गट वाटप
५. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशूधन अभियानांतर्गत पशूधनाचा विमा उतरविणे

६. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत विद्युतचलित कडबाकूडी यंत्राचे वाटप तसेच मुरघास बनविण्याचे युनिट स्थापन करणे
७. जिल्हा वार्षिक योजनेतर्गत शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर वैरण उत्पादनासाठी उत्तेजन व विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रम
८. राष्ट्रीय कृषि विकास योजनेतर्गत कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेला गतिमान वैरण विकास कार्यक्रम
९. राष्ट्रीय कृषि विकास योजनेतर्गत मुरघास बनविण्याचे युनिट स्थापन करणे
१०. राष्ट्रीय कृषि विकास योजनेतर्गत कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेला हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने वैरण उत्पादन कार्यक्रम.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील पशुपालन योजना मान्यते अभावी प्रलंबित असल्याबाबत

(४७) ३०७७६ (१५-०४-२०१७) श्री.तानाजी सावंत : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील नव्याने पशुपालन व्यवसायात येणाऱ्यास सर्वसाधारण घटकांसाठी आखण्यात आलेली सुमारे रुपये ३०० कोटींची प्रभावी योजना मान्यतेअभावी प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सदर योजना मंजूर करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. महादेव जानकर (१४-०६-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर येथील महात्मा फुले मार्केटला अत्याधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स बनविण्याबाबत

(४८) ३०८०९ (१३-०४-२०१७) श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर येथील मध्य भारतातील सर्वात मोठा भाजीपाला बाजार महात्मा फुले मार्केटला अत्याधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अजुनही विकास कामांना सुरुवात करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, विकास कामांना सुरुवात केव्हापर्यंत करण्यात येणार आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१७) : (१) नागपूर महानगरपालिकेच्या सन २०१२-२०१३ च्या अंदाजपत्रकास मंजूरी प्रदान करताना महात्मा फुले मार्केटची उभारणी करण्याचा निर्णय, नागपूर महानगरपालिकेने घेतला आहे.

(२), (३) व (४) महात्मा फुले मार्केट निर्माण करिता आवश्यक जागेपैकी ४.३० एकर जागा कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूर चा दुय्यम बाजार म्हणून घोषित असल्याने व ही जागा कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूर यांच्या कब्ज्यात आहे.

सदरहू प्रकरण उच्च न्यायालयात रिट याचिका क्रमांक ७६५/२००२, क्रमांक ३६१६/२००९ व क्रमांक २२८/२०१२ अन्वये दाखल असून, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने, मा.उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील कार्यवाही करणे योग्य राहिल असे अभिप्राय सहकार व वस्त्रोद्योग विभागाने दिलेले आहेत. त्यामुळे विकास कामांना सुरुवात झालेली नाही.

**राज्यात घरपट्टी व अन्य करांचे माध्यमातून जमा होणारा कर
शिक्षकांशी संबंधित बाबीवर खर्च होणेबाबत**

(४९) ३४१२३ (०३-०१-२०१३) डॉ. अपूर्व हिरे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात मनपा/ नपा/ ग्रामपंचायतींकडून वसूल केल्या जाणाऱ्या घरपट्टी व अन्य विविध करांचे माध्यमातून नागरिकांकडून, शिक्षण कराची वसुली केली जाते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त स्वरूपाच्या शिक्षण कराचे माध्यमातून गत १० वर्षात शासनाकडे किती महसूल जमा झालेला आहे,
- (३) प्रश्न भाग (२) नुसार जमा झालेल्या शिक्षण करांपैकी किती निधी शिक्षण क्षेत्रावर वा शैक्षणिक कामकाजासाठी खर्च करण्यात आला आहे,
- (४) शिक्षण करापोटी जमा झालेला महसूल/ कर शिक्षणाशी संबंधित बाबींवरच खर्च व्हावा, याबाबत शासनाचे धोरण काय आहे ?

श्री. विनोद तावडे (२०-०६-२०१७) : (१) होय हे खरे आहे.

- (२) शिक्षण कराच्या माध्यमातून गत १० वर्षात रु. ३५०२.०६ कोटी इतका महसूल शासनाकडे जमा झालेला आहे.
- (३) व (४) शिक्षण कराद्वारे जमा होणारा सर्व निधी राज्याच्या एकत्रित निधीत जमा होतो, खर्चाचे अंदाज तयार करताना आवश्यकता व साधनसंपत्तीचे अंदाज घेऊन निरनिराळ्या विभागांना वित्त विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो.

राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत

(५०) ३७०८५ (१६-०५-२०१३) श्री. गोपीकिसन बाजोरिया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्रातील अनक महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थाई कर्मचारी कार्यरत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, गेल्या १५ वर्षांपासून महानगरपालिका व नगरपालिकेतील अस्थाई कर्मचारी शासकीय सेवेत कायम करण्याची वारंवार मागणी करित आहेत, हे खरे आहे काय,

वि.प. ६ (३३)

(३) असल्यास, अस्थाई कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यासाठी शासनातर्फे काय कारवाई करण्यात येत आहे,

(४) राज्यातील वन विभागाने ५००० अस्थाई कर्मचारी शासकीय सेवेत कायम केले, त्या धरतीवर महानगरपालिका व नगरपालिका कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा शासनाचा विचार आहे काय,

श्री.देवेंद्र फडणवीस (१९-०६-२०१७) : (१) व (२) हे खरे आहे.

(३) व (४) शासन निर्णय, नगर विकास विभाग, दिनांक ०५/०७/२०१६ अन्वये राज्यातील तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगरपरिषदा/नगरपंचायतीमध्ये अस्थाई कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासंदर्भात आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

विधान भवन :
मुंबई.

उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद.

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.

मुद्रण : शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.